

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी असामान्य परिस्थितीत विशिष्ट विद्याशाखांच्या नवीन अतिरिक्त तुकड्यांना जलदगतीपद्धतीने मंजूरी देण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र शिक्षण विभाग
शासन निर्णय क्रमांक : एनजीसी-२०२१/(१९६/२१)/मशि-४
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ३० ऑगस्ट, २०२१.

वाचा: १) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६.
२) शासन निर्णय क्र. एनजीसी-२०१७/(१२८/१७)/मशि-४, दिनांक ०४ जुलै, २०१७

प्रस्तावना:-

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ दिनांक ०१ मार्च, २०१७ पासून अंमलात आलेला आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचे वाढते प्रमाण व विद्यार्थ्यांचा विशिष्ट अभ्यासक्रमाकडे असलेला कल विचारात घेता, कोणताही विद्यार्थी इच्छित उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, हे विचारात घेऊन या अधिनियमातील कलम १०९ (८) मध्ये असामान्य परिस्थितीत विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांना जलदगती पद्धतीने मान्यता देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतूदीस अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठांनी शासनास विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांचे प्रस्ताव सादर केले होते. सदर प्रस्तावांची संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या निकषांनुसार तपासणी करण्यात आली. सदर तपासणीअंती विद्यापीठांनी शासनास शिफारशीत केलेल्या प्रस्तावांपैकी पात्र ठरलेल्या विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांच्या प्रस्तावांना जलदगती पद्धतीने मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :-

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील अकृषी विद्यापीठांनी शासनास शिफारशीत केलेल्या प्रस्तावांपैकी पात्र ठरलेल्या विशिष्ट विद्याशाखांच्या अतिरिक्त नवीन तुकड्यांना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०९ (८) अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकारानुसार अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयात पुढील विवरणात नमुद केल्यानुसार खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून कायम विनाअनुदान तत्वावर मंजूरी देण्यात येत आहे :-

अ.क्र.	क्र.	संस्था/महाविद्यालयाचे नाव	प्रस्तावित जलदगती अतिरिक्त तुकडी
१	२	३	४
मुंबई विद्यापीठ, मुंबई			
१.	१	हैद्राबाद सिंधू नॅशनल कॉलेजिएट बोर्डाचे आर.डी.नॅशनल कॉलेज अँड डब्लू ए सायन्स कॉलेज लिंकिंग रोड, बांद्रा (प.), मुंबई-४०००५०	१. बी.कॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स) २. बी.एम.एस
२.	२	रितंबरा विश्व विद्यापीठाचे मालीनी किशोर संघवी वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, जे.व्ही.पी.डी.स्किम, विले पार्ले (प.), मुंबई-४०००५६	१. बी.एम.एस २. बी.एम.एम

३.	३	बॉम्बे सेल्सियन सोसायटीचे डॉन बॉस्को कॉलेज प्रेमियर ऑटोमोबाईल रोड, कुर्ला(प.), मुंबई-४०००७०	१. बी.एम.एस
४.	४	गोखले एज्युकेशन सोसायटीचे श्री भाऊसाहेब वर्तक आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गोखले महाविद्यालय मार्ग, गोरई रोड, एम.एच.बी. कॉलनी, बोरीवली (प.), मुंबई-४०००९१	१. बी.कॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स)
५.	५	स्वयं सिद्धी मित्र संघाचे नाईट डिग्री कॉलेज, सोनारदेवी कंपाउंड, डॉक्ट्रॉय नाक्याजवळ, कल्याण भिवंडी रोड, वसई दिवा रेल्वे रुट, ता.भिवंडी, ठाणे-४२१३०२	१.बी.कॉम २.बी.एम.एस.
६.	६	स्वयं सिद्धी मित्र संघाचे डिग्री कॉलेज, सोनारदेवी कंपाउंड, डॉक्ट्रॉय नाक्याजवळ, कल्याण भिवंडी रोड, वसई दिवा रेल्वे रुट, ता.भिवंडी, ठाणे-४२१३०२	१.बी.कॉम
७.	७	कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे, वालिया छगनलाल लालजीभाई वाणिज्य महाविद्यालय आणि वालिया लिलावंतीबेन छगनलाल कला महाविद्यालय, डी.एन.नगर, सी.ई.एस. रोड, अंधेरी(प), मुंबई-४०००५३	१. बी.एम.एस
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर			
८.	१	श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क, कोल्हापूर	१.एम.एस्सी.फिजिक्स २.बी.कॉम भाग-१
९.	२	वुमन्स एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली	१.बी.कॉम भाग-१
१०.	३	शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर	१. बी.सी.ए. (भाग-१)
११.	४	शिवराज कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड डी. एस. कदम सायन्स कॉलेज, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर	१. बी.सी.एस. (भाग-१) २. B.Sc. Computer Science Entire
१२.	५	देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर	१. बी.कॉम. (भाग-१)
१३.	६	पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगांव, जि. सांगली	१. बी.कॉम. (भाग-१)
१४.	७	किसन वीर महाविद्यालय, वाई, ता. वाई, जि.सातारा	१. बी.कॉम. (भाग-१)
१५.	८	सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड, ता. कराड, जि. सातारा	१. बी.कॉम. (भाग-१) - आय.टी. (एंटायर)
१६.	९	सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड, ता. कराड, जि. सातारा	१. बी.सी.ए. (भाग-१)
१७.	१०	यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा	१. बी.एस्सी. (भाग-१)
१८.	११	कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, वर्ये, सातारा	१. बी.बी.ए. (भाग-१)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद			
१९.	१	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद.	१.बी.सी.ए.
२०.	२	मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद.	१.बी.एस्सी.संगणकशास्त्र

२१.	३	आदर्श शिक्षण संस्थेचे, कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरूर (का.), ता. शिरूर कासार, जि.बीड	१.बी. एस्सी.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे			
२२.	१	रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय ता.कर्जत, जि.अहमदनगर	१. वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम
२३.	२	कोपरगाव तालुका शिक्षण संस्थेचे के.जे.सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मोहनीराजनगर, ता.कोपरगाव, जि.अहमदनगर	१. विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - ऑर्गॅनिक केमिस्ट्री २. विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - मायक्रोबायोलॉजी
२४.	३	प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पद्मश्री विखे पाटील आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, प्रवरानगर, मु. पो. लोणी, ता. राहाता, जि. अहमदनगर	१. वाणिज्य व व्यवस्थापन - बी.कॉम २. विज्ञान व तंत्रज्ञान - एम.एस्सी. - अनेलिटिकल केमिस्ट्री
२५.	४	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय, पत्ता-कारखाना रोड, ता.राहुरी, जि.अहमदनगर	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम २.विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी.
२६.	५	मराठा विद्या प्रसारक समाजाचे के. टी. एच. एम महाविद्यालय, शिवाजीनगर, ता. नाशिक, जि. नाशिक	१.विज्ञान व तंत्रज्ञान- एम.एस्सी(कॉम्प्युटर अप्लीकेशन) २.विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी(कॉम्प्युटर सायन्स) ३.विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी. ४.विज्ञान व तंत्रज्ञान-बी.सी.ए.
२७.	६	मराठा विद्या प्रसारक समाजाचे वाणिज्य, व्यवस्थापन व संगणक शास्त्र (सी. एम. सी. एस.) महाविद्यालय, नाशिक, उधवजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, गंगापूर रोड, ता. नाशिक, जि. नाशिक	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम २.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए.
२८.	७	अशोका एज्युकेशन फाऊंडेशन अशोका सेंटर फॉर बिझनेस अँड कॉम्प्युटर स्टडीज, चांदसी, ता.जि.नाशिक	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए.
२९.	८	मराठा विद्या प्रसारक समाजाचे जीएमडी आर्ट्स, बीडब्ल्यु कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, सिन्नर, ता. सिन्नर, जि. नाशिक	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम २. विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी.
३०.	९	रयत शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
३१.	१०	अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती, ता.बारामती, जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए. २.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए (कॉम्प्युटर अप्लीकेशन)
३२.	११	मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय पत्ता: सोमेश्वरनगर ता.: बारामती जि: पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
३३.	१२	कै.उद्धवराव तुळशीराम जाधवर फाऊंडेशन प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मानाजी नगर, नऱ्हे धायरी, ता.हवेली(महानगरपालिका हद्द वगळून), जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन- एम.कॉम २.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम

शासन निर्णय क्रमांक:एनजीसी-२०२१/(१९६/२१)/मशि-४

३४.	१३	इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालय(कला, वाणिज्य व विज्ञान), कळंब, ता.इंदापूर, जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम २.विज्ञान व तंत्रज्ञान-बी.एस्सी
३५.	१४	नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे के.भागुबाई पिंगळे आर्ट्स व कॉमर्स रात्र महाविद्यालय, चाकण, पत्ता-९४/११३, चक्रेश्वर मंदिराजवळ, चाकण, खेड, पुणे-४१०५०१	१.मानवविज्ञान-बी.ए. २.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
३६.	१५	खे.ता.शि.प.मंडळाचे हुतात्मा राजगुरु महाविद्यालय, राजगुरुनगर, ता.खेड, जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
३७.	१६	इंद्रायणी विद्या मंदिर संचलित, इंद्रायणी महाविद्यालय, तळेगांव दाभाडे, ता.मावळ, जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
३८.	१७	सुर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे सुर्यदत्ता कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फोरमेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजी पुणे पत्ता- सर्वे नं.३४२, चांदनी चौक, पाषाण रोड, डी.एस.के.रानवारा शेजारी, बावधाण(बु), ता.मुळशी, जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन- एम.कॉम २.वाणिज्य व व्यवस्थापन- बी.बी.ए.(इंटरनॅशनल बिझनेस) ३.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए ४.वाणिज्य व व्यवस्थापन- बी.बी.ए.(कॉम्प्युटर अप्लीकेशन) ५.-विज्ञान व तंत्रज्ञान- एम.एस्सी(कम्प्युटर सायन्स) ६.-विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी(अॅनिमेशन) ७.- विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी(कम्प्युटर सायन्स)
३९.	१८	औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेचे ए.टी.एस.एस. कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कम्प्युटर अप्लीकेशन, पत्ता- सी-२, एम.आय.डी.सी.चिंचवड, ता.पिंपरी चिंचवड(महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१.-विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी (कम्प्युटर सायन्स)
४०.	१९	शि.प्र.मंडळी संचलित, स.प. महाविद्यालय, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे-३०, ता.पुणे(महानगरपालिका हद्द), पुणे	१.- विज्ञान व तंत्रज्ञान- बी.एस्सी(कम्प्युटर सायन्स)
४१.	२०	भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे जयक्रांती कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, पत्ता-ज्ञानेश्वर बिल्डींग, बी.आर.टी बसस्टॅंड पाठीमागे, कात्रज, पुणे, ता.पुणे(महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१. वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए २. विज्ञान व तंत्रज्ञान- एम.एस्सी(कम्प्युटर सायन्स)
४२.	२१	एम.सी.ई सोसायटीचे आबेदा इनामदार सिनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, पत्ता-२३९०, बीकेबी, हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, ता.पुणे(महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१.-मानवविज्ञान-बी.ए. २. वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम ३. वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए (कॉम्प्युटर अप्लीकेशन) ४.-विज्ञान व तंत्रज्ञान- बी.सी.ए(विज्ञान)
४३.	२२	पुणे विद्यार्थी गृहविज्ञान महाविद्यालय, पत्ता- ४४, विद्यानगरी, शिवदर्शन, पर्वती, पुणे-४११००९ ता.पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१.- वाणिज्य व व्यवस्थापन- बी.कॉम २.-विज्ञान व तंत्रज्ञान-एम.एस्सी (कॉम्प्युटर अप्लीकेशन)

४४.	२३	बन्सीलाल रामनाथ अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वकर्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोढवा (बु), ता.पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए.(इंटरनॅशनल बिझनेस) २.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए. ३.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए.(कॉम्प्युटर अप्लीकेशन)
४५.	२४	सूर्यदत्ता एज्युकेशन फाऊंडेशनचे सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅवेल टूरिझम पुणे, पत्ता-गायत्री स.नं.३४२, चांदनी चौक, पाषाण रोड, बिसाईड डीएसके रानवारा, बावधण (बु) पुणे-४११०२१ ता.पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१.-विज्ञान व तंत्रज्ञान-बॅचलर ऑफ हॉस्पिटॅलिटी स्टडीज
४६.	२५	डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे फर्ग्युसन महाविद्यालय, एफ सी रोड, ता.पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१.-मानवविज्ञान-एम.ए. मानसशास्त्र २.-मानवविज्ञान-बी.ए. ३.-विज्ञान व तंत्रज्ञान एम.एस्सी.(अनॅलिटीकल केमिस्ट्री) ४.- विज्ञान व तंत्रज्ञान एम.एस्सी.(मायक्रोबायोलॉजी)
४७.	२६	अरिहंत एज्युकेशन फाऊंडेशनचे अरिहंत कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, पत्ता-३ एसएसएल कोर्ट, सोलापूर बाझार, महात्मा गांधी बस स्टॅंड जवळ कॅम्प, ता.पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१. वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम.
४८.	२७	प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज शिवाजी नगर, ता.पुणे, महानगरपालिका हद्द, जि.पुणे	१.मानवविज्ञान-बी.ए. २.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.बी.ए(इंटरनॅशनल बिझनेस)
४९.	२८	रयत शिक्षण संस्थेचे एस.एम.जोशी कॉलेज पत्ता-माळवाडी, हडपसर, ता.पुणे (महानगरपालिका हद्द), जि.पुणे	१. वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम.
५०.	२९	शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे कला वाणिज्य महाविद्यालय पत्ता-तळेगांव ढमढेरे ता.शिरूर, जि.पुणे	१.मानवविज्ञान-बी.ए २.वाणिज्य व व्यवस्थापन-बी.कॉम
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव			
५१.	१	जी.एच.रायसोनी इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, जळगांव	१.प्रथम वर्ष बी.बी.ए. २.प्रथम वर्ष बी.सी.ए
५२.	२	राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे नानासाहेब य.ना.चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, चाळीसगांव, जि.जळगांव	१.प्रथम वर्ष-विज्ञान-बी.एस्सी
५३.	३	ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे भुसावळ कला विज्ञान आणि पी.ओ.नाहटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, ता.भुसावळ, जि.जळगांव	१.द्वितीय वर्ष बी.सी.ए. २.तृतीय वर्ष बी.सी.ए.
५४.	४	रावेर परिसर शिक्षण मंडळाचे श्री. व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर, जि. जळगांव	१. प्रथम वर्ष विज्ञान
५५.	५	खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे आय.एम. आर., जळगांव	१. प्रथम वर्ष बी.बी.ए. २. प्रथम वर्ष बी.सी.ए.

५६.	६	आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे आय. एम. आर. डी. शिरपूर, जि. धुळे	१. प्रथम वर्ष बी.सी.ए.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर			
५७.	१	श्रीराम शिक्षण संस्था, पानीव, ता. माळशिरस, जि. सोलापूर - ४१३ ११३.	१. बी.एस्सी. (ई. सी. एस.) भाग-१
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर			
५८.	१	सेवादल एज्युकेशन सोसायटी, नागपूर सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड, नागपूर शहर, नागपूर - ४४० ०२४.	विज्ञान - बॅचलर ऑफ सायन्स (रसायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, पर्यावरण विज्ञान), (इंग्रजी) (मराठी) - माध्यम (इंग्रजी)
५९.	२	पिपल्स वेलफेअर सोसायटी, नागपूर डॉ. मधुकरराव वासनीक पी. डब्ल्यु. एस. कला व वाणिज्य महाविद्यालय, इंदोरा, कामठी रोड, नागपूर - ४४० ०२६.	१. वाणिज्य - बॅचलर ऑफ कॉमर्स - As per Syllabus (माध्यम - इंग्रजी) २. वाणिज्य - मास्टर ऑफ कॉमर्स - As Per Syllabus (माध्यम - इंग्रजी)
६०.	३	नागपूर शिक्षण मंडळ, नागपूर श्री. बिंझाणी नगर महाविद्यालय, उमरेड रोड, नागपूर	१. वाणिज्य - बॅचलर ऑफ कॉमर्स - As Per Syllabus - (माध्यम - इंग्रजी) २. कला - As Per Syllabus - (माध्यम - मराठी) ३. वाणिज्य-मास्टर ऑफ कॉमर्स - As Per Syllabus - (माध्यम - इंग्रजी) ४. कला - मास्टर ऑफ आर्ट्स (पॉलिटीकल सायन्स) - As Per Syllabus - (माध्यम - मराठी)

२. अटी व शर्ती :-

- अस्तित्वात असलेल्या ज्या महाविद्यालयात अशा प्रकारे जलदगतीने मान्यता दिलेली अतिरिक्त तुकडी मंजूर करण्यात आलेल्या आहेत, त्या महाविद्यालयाने त्यांच्या विभागीय सहसंचालकांकडे ते भविष्यात कोणत्याही परिस्थितीत अनुदानाची मागणी करणार नाहीत असे हमीपत्र रु. १००/- च्या नॉन ज्युडीशियल स्टॅम्प पेपरवर सादर करावे.
- महाविद्यालयाने हमीपत्र सादर केल्याशिवाय किंवा तसे विभागीय सहसंचालकांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय संबंधित विद्यापीठाने संलग्नतेची प्रक्रिया सुरु करू नये.
- महाविद्यालयांनी, संबंधित विद्यापीठाने विहित केलेल्या निकषांनुसार व विद्यापीठ अनुदान आयोगाने विहित केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अध्यापक / कर्मचारी वर्ग नेमणे आवश्यक असून, इतर सर्व आवश्यक पायाभूत सोयी उपलब्ध कराव्यात व त्याची खात्री विभागीय सहसंचालकांनी करावी आणि तदनंतरच उपरोक्त अट क्र. २ मधील प्रमाणपत्र विद्यापीठास द्यावे.
- महाविद्यालयाने कोणत्याही परिस्थितीत मंजूर प्रवेश क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देऊ नयेत.

५. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (ऑफिलिएशन ऑफ कॉलेजस बाय युनिव्हर्सिटीज) रेग्युलेशन २००९ मध्ये महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याबाबत विहित निकषांची पूर्तता केल्याशिवाय संबंधित महाविद्यालयांना संलग्नीकरण देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करू नये.
 ६. अशा प्रकारे जलदगतीने मान्यता दिलेली अतिरिक्त तुकडी नैसर्गिक वाढीने पुढे चालू राहिल. मात्र अशा तुकडीस पुढील शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शासन मान्यता प्राप्त न झाल्यास सदर तुकडीमध्ये प्रथम वर्षाकरीता विद्यार्थी प्रवेशित करता येणार नाही. पुढील शैक्षणिक वर्षाकरिता अशा नियमित अतिरिक्त तुकडीकरिता शासनाने विहित केलेल्या निकष व कार्यपद्धतीनुसार नव्याने अर्ज सादर करून शासन मान्यता घेणे आवश्यक राहिल.
 ७. जलदगती अतिरिक्त तुकडी ज्या शैक्षणिक वर्षाकरीता मंजूर करण्यात आलेली आहे त्या शैक्षणिक वर्षामध्ये त्या तुकडीमध्ये विद्यार्थी प्रवेशित न झाल्यास तसेच, काही अन्य कारणांमुळे तुकडी सुरु न झाल्यास अशा तुकडीची मान्यता आपोआप रद्द झाली असे समजण्यात येईल.
 ८. ज्या जलदगती अतिरिक्त तुकडीस मान्यता देण्यात आलेली आहे, अशा तुकडीमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% विद्यार्थी प्रवेशित होतील, याची दक्षता घेण्यात यावी.
 ९. संबंधित विद्याशाखेमध्ये विद्यार्थी प्रवेशित करण्याकरिता शासनाने जी कार्यपद्धती विहित केलेली आहे, त्या कार्यपद्धतीद्वारेच अशा जलदगती अतिरिक्त तुकडीमध्ये विद्यार्थी प्रवेशित केले जातील. तसेच, शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अतिरिक्त जलदगती तुकडीची मान्यता ही कायम विनाअनुदानित तत्वावर राहिल.
३. ज्या महाविद्यालयांनी जलदगतीने मान्यता दिलेली अतिरिक्त तुकडीसाठी तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था केलेली आहे, त्या महाविद्यालयांनी पुढील ६ महिन्यात शासनाने नियमित तुकडीकरीता विहित केलेल्या निकषांची पूर्तता करण्यात येईल, असे हमीपत्र अर्जासोबत जोडलेले आहे त्या महाविद्यालयांनी पुढील ६ महिन्यात या निकषांची पूर्तता करण्यात आल्यानंतर पूर्ततेचे प्रमाणपत्र विद्यापीठामार्फत (निकष पूर्ण केल्याचे विद्यापीठाने प्रमाणित करून) शासनाकडे सादर करणे आवश्यक राहिल.
४. विद्यापीठांनी संलग्नीकरण देण्याबाबत आवश्यक असलेली पुढील कार्यवाही करण्यापूर्वी शासन मान्यता आदेशांचे अवलोकन केल्याशिवाय व विभागीय सहसंचालकाचे अट क्रमांक २ मधील प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय संलग्नता देण्याची प्रक्रिया सुरु करू नये. विद्यापीठांनी संलग्नतेबाबतचा पूर्तता अहवाल संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण यांना पाठवावा.
५. संबंधित विद्यापीठांनी व विभागीय सहसंचालकांनी जलदगतीने मान्यता दिलेल्या अतिरिक्त तुकड्यांचा नियतकालिक आढावा घेऊन अशा अतिरिक्त तुकड्यांमध्ये मंजूर विद्यार्थी संख्येच्या ५०% किंवा त्यापेक्षा कमी विद्यार्थी दिसून आल्यास सदर अतिरिक्त तुकड्यांची मान्यता रद्द समजून तसे शासन व विद्यापीठाच्या माहितीने विभागीय सहसंचालकांनी आदेश काढावेत. मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ, नागपूर येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक २४४६/२०१३ व २४४८/२०१३ मध्ये उपस्थित केलेल्या बाबी विचारात घेता या अटी संदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित विद्यापीठ व विभागीय सहसंचालक यांची राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०८३०११५३२६८८०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(द. व. खारके)

कक्ष अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण विभाग,

महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) कुलसचिव, सर्व संबंधित अकृषी विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य.
- २) संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ३) सर्व संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य.
- ४) संबंधित संस्था, (विद्यापीठामार्फत)
- ५) निवड नस्ती (मशि-४).